

री इंजिनियर सर्विसेस

अभियंता (उत्तर) सांताक्रूझ, मुंबई

ई-निविदा सूचना

४०००२९ हे भारताच्या राष्ट्रपतींच्या कृतीने खासगीत कामासाठी एकेरी स्तर बोली मागवित आहेत.

	अंदाजित रक्कम	पूर्तता कालावधी	निविदा आयडी क्र.
आतील व बाह्य/लाडपाणी	रु.३०.००-लाख	२७० दिवस	२०१६-एमईएस-८३६९९-२

www.cemremes.gov.in वेबसाईटला भेट द्या.

गॅरिस्म अभियंता (उत्तर)



सुरु
मुलाबा / इरोस घडगेट / न्यू ऑक्सलसियर टी.एस.टी / रोडनी ऑपेरा हाऊस
मोडल संगरी / पी वी आर प्रीनियस मिल्स लोअर परेत / शीघ्र सिनेमा लोअर

R
/ पॅरामाईस क-स्वनेर नादिस / लेईटी बांडा / आरएनएर प्ने कालागकर बांडा /
पी वी आर लुड / घंवन लुड / सिनेपॉलिस अंधेरी / लंगन किम सिनेमाग्रा अंधेरी
२४ कॅसेट जोलेश्वरी / सिनेमॉक्स गोरेंगवा / सुविटाईम गोरेंगवा / नुविस्टार बिग
/ सिनेमा ओशिवरा / सिनेमॉक्स नरगाव / जयमॉक्स कागाव / सुविटाईम मलगाव
मयमॉक्स टाकुर शुली काठियाली / सिनेमा काठियाली / काठियाली सिनेमा थोरियाली
/ सिनेमॉक्स मीरा रोड / रसाग्र मीरा रोड / मॉक्सस भायंडर / के. टी.
के बलई / निराक फल फियेस्टा मालाहाभारा / दुबुलक विरार / के. टी. विजय

ग्राहक कळ्या / पी वी आर हायल / पी वी आर मार्केट सिटी कुर्ला / कल्पना कुर्ला /
/ आयमॉक्स आर सिटी घाटकोपर / सिनेमॉक्स घाटकोपर / दुगा किम सिनेमाग्रा
मुमुंब / मेदुल मुमुंब / सिनेपॉलिस केन्बुर / सुविटाईम केन्बुर / आशिव केन्बुर /
४४ कॅसेट मॉल हाणे / सिनेमा स्टार हाणे / आयमॉक्स हाणे / मॉल सिनेमाग्रा हाणे /
खाण / सिनेमॉक्स कल्याण / जोकर कल्याण / आयमॉक्स कल्याण / आनू नेटाल
५२ उल्हासनगर / स्टार किम सिनेमाग्रा अंबरनाथ / हरिसन मिर्चडी /

मॉक्स सिनेमाग्रा धारगड / फल स्वनेर काठेजवर / निरडन सिनेमा पनवेल / पी
/ के के सिनेमा कामोटे / वेसाली बदलापूर / म्हेस मेटल / मॉक्स सिनेमाग्रा
/ क्रांती मुटबाब / पुणेमा ग्हाणू रोड /
ME PLEASE CONTACT THE THEATRE

fernazfever.com

भृगेश ट्रेडिंग लिमिटेड

आरे ड्रग्स अॅण्ड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय-ई-३४, एमआयडीसी, तारपूर, बोईस, जि.ठाणे
सीआयएन: एल९९९९९एमएच९९९०वीएलसी०५६५३८

फ़ोन: ०२२-६६३९३९६६

सूचना व पुस्तक बंद करणे

वैश्व सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर, २०१६ रोजी सकाळी ११:०० वाजेनाे नोंदणीकृत कार्यालयात राून २०१५-१६ करिता वार्षिक अहवालसह भागधारकांना मातमिण्यात आलेल्या सुचनात नमूद प्रकसाबाबत निर्णय करण्याकरिता होणार आहे. वार्षिक अहवालाची सुचनासह अत कंपनीच्या www.aareydrugs.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ नुसार सूचना देण्यात येत आहे की, एजीएम दिनांक २८ सप्टेंबर, २०१६ ते ३० सप्टेंबर, २०१६ (बॅन्की दिवस समाविष्ट) पर्यंत रादरव नोंद पुस्तका व पत्र भरतातारण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

ई-वॉटिंग सुविधाकरिता कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसआय) ची सेवा निवडून घेतली आहे. ई-वॉटिंग मार्फत २७ सप्टेंबर, २०१६ रोजी सकाळी ११:०० वाजेनाे जाणव होईल आणि पुण्यात २९ सप्टेंबर, २०१६ सायं ५:०० वाजेनाे सल्ला होईल या कालावधीत कंपनीच्या भागधारकांनी उपाचोकाे निर्दिष्टा दिनांक २३ सप्टेंबर, २०१६ रोजी वास्तविक किंवा डिपॉजिट ठरवतात भागधारका आहे त्यांना निवडून स्विकारणे सा देण येईल. तसेच सीडीएसआयवर रिपोर्ट ई-वॉटिंग सुविधा मान्य असाणार नाही. ई-वॉटिंग प्रॉसेस तयारण्यासाठी तयारनाेत नसणून सी.डीएस मध्ये पुस्तक कार्यात कंपनी सविध मुंबई यांची निवडून घेतण्यात आली आहे.

ई-वॉटिंगबाबत काही प्रश्न असल्यास कृपया evoting@cdsindia.com वर टेलप सेवशन घेतून उपलब्ध सदरबाबतला ई-वॉटिंग सुचना संपुकात व डिपॉझिटरी कल्युब वेबसाय (www.evotingindia.com) वर सलम घ्यावा.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार
आरे ड्रग्स अॅण्ड फार्मास्यूटिकल्स लिमिटेडकरिता
सही / -
दिनांक: तारपूर
दिनांक: ३०.०८.२०१६
निधीर ना.र. घटासिया
व्यवस्थापकीय संचालक

विश्वप्रभा ट्रेडिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय- वॉरिंग हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भांगलका, मुंबई-४००००८.
सीआयएन: एल९९९०९एमएच९९८५वीएलसी०३४९६५
फ़ोन: ०२२-२३७२६२०० फ़ैक्स: ९११-२२-२३७७२३१
वेबसाईट: cosec@vishvprabhatrading.com
ई-मेल: www.vishvprabhatrading.com

३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वॉटिंग माहितीची सूचना

वैश्व सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सध्याची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर, २०१६ रोजी सकाळी ११:०० वाजेनाे होणार आहे. ३२वा एजीएमचा नमूद प्रकसाबाबत निर्णय करण्याकरिता होणार आहे. एजीएम दिनांक २४ सप्टेंबर, २०१६ ते शुक्रवार ३० सप्टेंबर, २०१६ (बॅन्की दिवस समाविष्ट) पर्यंत रादरव नोंद पुस्तका व पत्र भरतातारण पुस्तक बंद ठेवण्यात येईल. कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ नुसारकितानी कंपनी (प्रकसाबाबत व प्रशासना) अधिनियम २०१४ च्या निघम २० आणि सेबी (डिपॉझिट आडिपोझन ऑडि डिपॉझिटर डिपॉझिटरी) रेग्युलेशन, २०१५ च्या निघम ५४ नुसार ३२वा एजीएम मध्ये निवडून घेतण्यात येणाऱ्या सर्व डिपॉझिटरीस सदरघाना यांचे मत देण्यासाठी संपल्या डिपॉझिटरीसकितानी अच डिपॉझिटरी (रिपोर्ट ई-वॉटिंग) निवडून घेतण्याची सुविधा दिली आहे.

ई-वॉटिंग ३ दिवसासाठी खुले असण असेल मार्फत २७ सप्टेंबर, २०१६ रोजी सकाळी ११:०० वाजेनाे जाणव होईल आणि पुण्यात २९ सप्टेंबर, २०१६ सायं ५:०० वाजेनाे सल्ला होईल. एअरवॉटिंग तयार व नोंद घेतण्यासाठी वाता डिपॉझिटरीस दिनांक २३ सप्टेंबर, २०१६ आहे.

वैश्व अडिने एजीएमच्या सूचना डिपॉझिटरीस कंपनीची सेवा निवडून घेतली सदर व हालत उपलब्ध आणि निर्दिष्ट दिनांक २३ सप्टेंबर, २०१६ रोजी भागधारका घेतली असेल त्यांनी ३२वा एजीएम सुचनाकरिता कंपनीच्या वेबसाईटला भेट द्यावी किंवा ई-वॉटिंग माहितीकरिता सीडीएसआयला वेबसाईटला भेट द्यावी. रिपोर्ट ई-वॉटिंगने ज्या सदरघानांनी मत दिलेले नसते त्यांना ३२वा एजीएम मध्ये भागधारका अधिकार अतीत. सध्याक ३२वा एजीएमच्या डिपॉझिटरीसकितानी वेबसाईट व कंपनी करील.

रिपोर्ट ई-वॉटिंगने पर दिपॉझिटरीसकितानी ३२वा एजीएम मध्ये सदरघाना सलमणी होत येईल परंतु ३२वा एजीएम मध्ये पुस्तक मत देण देणार नाही. निवडून घेतण्यात डिपॉझिटरीसकितानी तयार केल्यात आलेल्या सलमणी सलमणीच्या नोंद पुस्तकात किंवा सदरव नोंद पुस्तकात ज्या सलमणी माने नोंद आलेले त्यांना रिपोर्ट ई-वॉटिंगने तसेच भागधारक डिपॉझिटरीस मध्ये सलमन करणाऱ्या अधिकार अतीत.

३२वा एजीएमची सूचना कंपनीच्या cosec@vishvprabhatrading.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ई-वॉटिंगबाबत काही प्रश्न असल्यास कृपया www.evotingindia.com वर टेलप सेवशन घेतून उपलब्ध सदरबाबतला ई-वॉटिंग सुचना संपुकात व डिपॉझिटरी कल्युब वेबसाय (www.evotingindia.com) वर सलम घ्यावा.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार
विश्वप्रभा ट्रेडिंग लिमिटेडकरिता
सही / -
सुनिल नाथ, संचालक
सीआयएन: ०००५५९६६

दिनांक: मुंबई
दिनांक: २९.०८.२०१६

भैरव इंटरप्राईजेस लिमिटेड

AAREY DRUGS & PHARMACEUTICALS LIMITED

Regd. Office: E-34, MIDC, Tarapur, Boisar, Dist. Thane
CIN: L98999MH1990PLC056536 Tel.: (022) 66313166

NOTICE & BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the company will be held on Friday, 30th September, 2016 at 9:15 am at the registered office to transact the business as mentioned in the notice which is being sent to the shareholders along with the Annual Report for the year 2015-16. The copy of Annual Report along with Notice of the AGM are also available on company's website www.aareydrugs.com

Further pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the company will remain close from 28th September, 2016 to 30th September, 2016 (both days inclusive) for the purpose of AGM. The company has engaged Central Depository Services Limited (CDSL) for facilitating e-voting. The e-voting shall commence on 27th September, 2016 from 9:00 am and ends on 29th September, 2016 at 5:00 pm. During this period shareholder of the company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) of 23rd September, 2016, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Mr. Virendra Bhatti, Whole time Practising Company Secretary, Mumbai has been appointed Scrutinizer to scrutinize the e-voting process. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

By order of the Board of Directors
For AAREY DRUGS AND PHARMACEUTICALS LIMITED

Place: Tarapur
Date: 30th August, 2016

Mhir R. Ghataia
Managing Director

MURUDESHWAR CERAMICS LTD.

Regd. Office: 604/B, Murudeshwar Bhavan, Gokul Road, HUBBALLI-580 030 ☎ 0836-2331615-18 FAX: 0836-4252583

Contact: 20914KA1983PLC005401 email: corsec@naveentiles.com Website: www.naveentiles.co.in

NOTICE OF E-VOTING

We refer to the Notice dated 30.07.2016 of 33rd Annual General Meeting of the members of the Company to be held on **Friday, September 23, 2016 at 4 PM** at Shri. R.N. Shetty Kalyan Mantap, Opp. Indra Glass House, Hubballi - 580 029 and wish to inform the shareholders as under.

- a) The Company has completed the dispatch of the aforesaid notice in physical form on **August 29, 2016** to the share holders whose email IDs are not registered with the Company/ Depositories & by email on **August 30, 2016** whose email IDs are registered with the Company/Depositories
- b) As indicated in the Notice, in terms of Sections 107, 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Reg. 44 of SEBI (LODR) Regulation - 2015, where the equity shares of the Company are listed, the Company is providing e-voting facility to its shareholders to enable them to cast their votes electronically on the resolutions mentioned in the Notice.
- c) The e-voting rights of the shareholders/beneficiary owners shall be reckoned with reference to the equity shares held by them as on September 16, 2016 being cut-off date for the purpose. Shareholders of the Company holding shares as on the cut-off date either in physical form or in electronic (demat) form can vote electronically.
- d) The procedure and other details of e-voting are available in the Notice of AGM as well as in the website of the Company viz., www.naveentiles.co.in E-voting is optional.
- e) The Company has engaged National Securities Depository Ltd (NSDL) to provide e-voting facilities which is available at the link <https://www.evoting.nsdl.com> during the following voting period.

COMMENCEMENT OF E-VOTING: September 20, 2016 (9 AM IST)

END OF E-VOTING: September 22, 2016 (6 PM IST)

No e-voting will be allowed beyond the aforesaid period.
f) The Notice of meeting is displayed on the website of the Company www.naveentiles.co.in. The same will be available on the website of NSDL at the link www.evoting.nsdl.com, during the e-voting period.

g) In case of any queries regarding e-voting you may refer to the 'user manual' for shareholders available at under Help menu www.evoting.nsdl.com. The members can also contact NSDL at Telephone number-02224994200 or secretarial Department of the Company at the telephone number or e-mail.



Talegaon Dabhade Branch : A4 Sanson Na
Near Sava Dham Hospital, Talegaon Dabhade, Ta
Dist. Pune Email : Bmg1156@mahabank.co
Ph : 02114-222294 Fax : 02114-23179

POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the Authorized Officer of **Bank of Maharashtra** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a **Demand Notice** dated 18/05/2016, upon the Borrower & Guarantor: **1. Mr. Amit Shamuvel Gajb, 2. Mr. Sunny Shamuvel Gajbhiv, 3. Mr. Shamuvel Poul Gajbhiv, 4. Swapnil Somnath Khole** to repay the total amount mentioned in the notice being **Rs. 6.27 lakhs + unapplied interest Rs. 0.72 Lakhs from 01/04/2015 + future interest** thereon with days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has **taken symbolic possession** of the properties described herein below in the exercise of the powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Act on this **25/08/2016**.

The Borrowers in particular and the Public in general is hereby cautioned **Not to Deal** with the properties and any dealings with properties will be subject to the charge of **Bank of Maharashtra** an amount of **Rs. 6.27 lakhs + unapplied interest, Rs. 0.72 Lakhs from 01/04/2015 + future interest** thereon and costs and expenses till the date of payment of the entire dues.

Description of Immovable Property

12/B Ashiana, Situated on Plot No. 118, S. No. 712 and 713 having City S. No. 2424 to 2430 and 2438 to 2448, Plot No. 10, admeasuring 195 Sq. Mtrs. Talegaon Dabhade, Tal. Dist. Pune

Place : Talegaon Dabhade Authorized Officer & Chief Manager
Date : 28/08/2016 Bank of Maharashtra

JMD VENTURES LIMITED

(Formerly known as JMD Telefilms Industries Limited)
CIN : L67190MH2000PLC033180

Registered Office : Unit No. 323 & 324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai-400 053, Tel : +91 22 8565 3451, Email : jmdtele@gmail.com

NOTICE FOR ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the **32nd ANNUAL GENERAL MEETING** of the Members of the Company will be held on **Friday, the 23rd day of September, 2016 at 12.00 pm** at Unit No. 323 & 324, 3rd Floor, Building No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (West), Mumbai-400 059 to transact the business as per the Notice of AGM.

The Register of Members and Share Transfer Books of the Company, as required by Section 91 of Companies Act, 2013, will remain closed from 17th September, 2016 to 23rd September 2016 (both days inclusive) for such purpose in terms of Section 91 of the Companies Act, 2013.

Annual Report 2015-16 and Notice (containing proxy form and map of venue) and Attendance Slip concerning the said AGM has already been dispatched to the Shareholders of the Company and the same are also available at the website of the Company www.jmdlimited.com

The Shareholders desiring to receive the notice together with Annual Report and Attendance Slip are requested to write to the RTA. The shareholders are requested to register their email address and change therein from time to time by writing to RTA/Depositories in terms of Section 108 of the Companies Act 2013, Rule 20 of Companies (Management and Administration) amended Rules 2015, the Company has arranged facilities for members to exercise their rights to vote on the resolution proposed to be considered at the said AGM may be transacted by casting of votes by the members using electronic voting system from a place other than that of the venue of the aforesaid AGM (e-voting) which will be managed by Central Depository Services (India) Ltd. The remote e-voting will commence on Tuesday, Sept 20, 2016 (9.00 AM) and ends on Thursday, Sept 22, 2016 (5.00 pm). During the e-voting period, member of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, i.e. 16th September 2016, will be eligible to cast their vote electronically. Instructions pertaining to e-voting, Members may please refer Notes to Notice of Annual General Meeting. In case of queries or grievances pertaining to the e-voting procedure, Members may get in touch with RTA of the Company.

For those members, who have acquired shares after dispatch of AGM Notice, they may exercise their voting rights in the same manner as indicated in the Notes to Notice of Annual General Meeting. Members may please refer Notes to Notice of Annual General Meeting. In case of postal ballot duly completed forms should reach the Scrutinizer on or before the date as indicated in the Notice of AGM.

For Queries/grievances related to remote e-voting, members may refer to the following person -
Ms. Purva Shah / Ms. Deepali, Manager;
Address - No. 9, Shiv Shakil Ind. Estate, Gr. Floor, J. R. Borchia Marg, Lower Parel, Mumbai-400 011,
Email ID : purvastr@mtlni.net.in; Tel : +91 22 2301 8261

For JMD VENTURES LIMITED